





To. Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: ANGELONE

Department of Corporate Services **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Scrip Code: 543235

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisements for Postal Ballot Notice (through Remote E-voting).

This is in continuation to our letter dated October 18, 2024 regarding the Postal Ballot Notice. Please find enclosed herewith the copies of newspaper advertisements published in Business Standard in English language and Mumbai Lakshdeep in Marathi language on October 19, 2024 with respect to completion of dispatch of Postal Ballot Notice (through Remote E-voting) to the Members.

The advertisements may also be accessed on the website of the Company at www.angelone.in

We request you to take the above on your records and acknowledge receipt.

For Angel One Limited

**Naheed Patel Company Secretary & Compliance Officer** ACS: 22506

Date: October 19, 2024

Place: Mumbai

**Encl.: As Above** 



Angel One Limited

this notice

005014956

005014956

005014956

005014956

005014956

005014956

Date: 19-10-2024

Place: Mumbai

66665985

6502262

3210167

1136176

750229

असतील त्यांना सूचना पाठवण्यात आली आहे

श्रेणीमध्ये पुन:वर्गीकरण करणे. संदर्भात सभासदांनी नोंद घ्यावी की

पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे.

येथे विनंती पाठवावी.

ठिकाण : मुंबई

दिनांक: १८.१०.२०२४

करण्यास सांगण्यात आले होते.

अ. क्र.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the following Share Certificates for 180 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. 005014956 of Reliance Industries Limited, aving its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai,

Maharashtra- 400021 registered in the name TEHMINA BARJOR DABDI jointly with DAIZY HOSHANG DABDI have been lost. DAIZY HOSHANG DABDI has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of

AngelOne

एंजल वन लिमिटेड

सीआयएन: L67120MH1996PLC101709

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३.

दूर.: ०२२-४००० ३६०० । फॅक्स : ०२२-४००० ३६०९

वेबसाइट : www.angelone.in । ई-मेल : corpsecretarial@angelbroking.com

टपाली मतदानाची सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती

कंपन्या कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद ११० सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४

चे नियम २० व २२ (''नियम') तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ च्या लागू तरतुरी (''सूची विनियमन'') व अन्य लागू कायदे व विनियमन (वेळोवेळी लागू कोणत्याही वैधानिक साधारणा

वा पुनराधिनियम यांचा समावेश) यांच्या अनुपालनांतर्गत ''एंजल वन लिमिटेड'' (''कंपनी'') यांना भागधारकांद्वारे खालील ठरावांतर्गत मंजूर करावयाच्या टपाली मतदान सूचना दि. १८.१०.२०२४ मध्ये विहित केल्यानुसार खालील विहित विशेष ठरावांसंदर्भात टपाली मतदानाच्या माध्यमात्न (इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न मतदान समाविष्ट (''ई-म तदान'') मतदानाद्वारे भागधारकांची संमती प्राप्त करण्यात यावयाची आहे. ज्या सभासद/लाभार्थ्यांची नावे निर्धारित

अंतिम तारीख अर्थात **शुक्रवार, दि. ११.१०.२०२४** रोजीनुसार सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये

प्रमोटर/प्रमोटरसमूहांच्या सभासदांचे प्रमोटर व प्रमोटर समूह श्रेणीवरून पब्लिक सामान्य ठराव

शुक्रवार, दि. ११.१०.२०२४ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या राजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या सृचीमध्ये नोंद असेल अशा व्यक्ती केवळ

टपाली मतदान/परोक्ष ई-मतदानाद्वारे मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर मत देण्यास पात्र असतील व ज्य व्यक्ती सदर तारखेस सभासद नसतील त्यांनी सदर टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी समजावी. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट्स/एनएसडीएल/सीडीएसएल/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील व एनएसडीएल/सीडीएसएलकडून प्राप्त सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सचीमध्ये ज्यांची नावे दिसन येतील अशा सभासदांना ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत टपार्ल मतदान सूचना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. सदर टपाली मतदानाकरिता सभासदांना एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतेनसार टपाली मतदान फॉर्म व पोस्टेज प्रीपेड सेल्फ ॲडेस्ड बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत सचनेर्च हार्ड कॉपी पाठवण्यात येणार नाही व सभासदांनी परोक्ष ई–मतदान प्रणालीद्वारेच केवळ त्यांची संमती वा विरोध

टपाली मतदान सूचनेत विहित विषयांकरिता कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देत

**नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज् लिमिटेड (एनएसडीएल)** यांची नेमणूक केली आहे.

रोजी सायं. ५.०० वाजता (भा. प्र. वे.) पश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल. कंपनीने टपाली मतदान सूचनेची पाठवणी **शुक्रवार, दि. १८.१०.२०२४** रोजी पूर्ण केली आहे.

www.nseindia.com वरील संबंधित सेक्शनअंतर्गत उपलब्ध असेल.

येण्याकरिता ई-मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान सविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी शनिवार, दि. १९.१०.२०२४ रोजी स. ९.०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होईल व रविवार, दि. १७.११.२०२४ रोजी सायं. ५.०० वाजता (भा. प्र. वे.) संपेल. रविवार, दि. १७.११.२०२४

टपाली मतदान आयोजित करण्यासाठी तसेच परोक्ष ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार

पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री. ओमकार दिंडोरकर (सीओपी नं. २४५८०) यांची, त्यांच्या अनुपस्थितीत श्री. सौरभ अगरवाल (सीओपी नं. २०९०७) – मे. एमएमजेबी ॲन्ड असोसिएट्स एलएलपी

टपाली मतदानाचा निकाल कंपनीकडून **सोमवार, दि. १८.११.२०२४** रोजी वा तत्पूर्वी घोषित करण्यात येईल

परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत निकाल कंपनीची वेबसाइट www.angelone.in वर प्रदर्शित करण्यात येईल

ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत टपाली मतदानाची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.angelone.com</u> वर तसेच नेशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात <u>www.bseindia.com</u> व

कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तुम्ह<u>ी www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा ०२२ ४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u>

परिशिष्ट ४ (पहा नियम ८ (१)) ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल

ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **स्टार हाऊसिंग** 

**फायनान्स लि.**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स,

२००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत

त्यांनी दिनांक ०४.०६.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/जामिनदार/

तारणकर्ता १. श्री. राजकुमार इंद्रिकिशोर विश्वकर्मा, २. श्री. इंद्रिकिशोर मथुरदास

विश्वकर्मा, ३. श्रीमती किरण राजिकशोर विश्वकर्मा (एलएएन-एएसएचपीएएन-

१७) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०४.०६.२०२४

रोजी देय रक्कम रू.२७,४९,०६९/- (रूपये सत्तावीस लाख एकोणपन्नास हजार

एकसष्ट फक्त) अधिक त्यावरील व्याज व शुल्क तसेच रक्कम जमा/मुक्त करण्याच्या

तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून लागू असलेले पुढील व्याज व इतर शुल्क जमा

कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ

ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित

सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत

खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक ताबा १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेतलेल

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध

करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह

व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **स्टार हाऊसिंग फायनान्स लि.**कडे दिनांक

०४.०६.२०२४ रोजी देय रक्कम रू.२७,४९,०६१/- (रूपये सत्तावीस लाख

एकोणपन्नास हजार एकसष्ट फक्त) अधिक रक्कम जमा/मुक्त करण्याच्या तारखेपर्यंत मागणी

सूचनेच्या तारखेपासून लागू असलेले पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे

लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतुदीनसार

स्थावर मालमत्तेचे वर्णन

**श्री. राजिकशोर इंद्रकिशोर विश्वकर्मा** यांच्या नावे असलेले निवासी घर अर्थात फ्लॅट

क्र.४०६, ४था मजला, सर्व्हे क्र.३४, हिस्सा क्र.४+६बी/२(भाग), सीटीसी क्र.४५४५,

गाव भनवाज रायगड असलेल्या जागा व इमारतीचे सर्व भाग व खंड. एकूण क्षेत्र ५१०

प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

ा स्वाक्षरीकर्त्यानी सदर कायद्याच्य

स्टार हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय: ७०७, लॅण्डमार्क सेन्टर, ७वा मजला, सिटी

प्राईड थिएटर समोर, पुणे-सातारा रोड, पार्वती, पुणे-४११००९.

. कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे व याकरिता त्यांची नेमणूक करण्यासाठी व त्यांची उपलब्धता अस

ठरावाचे विवरण

Distinctive No 6875951964-6875952089

186354153-186354162

136886139-136886147

50176843-50176847

44482207-44482220

26741872-26741882

18190670-18190674

No. of Shares

11

DAIZY HOSHANG DABDI

ठरावाचा प्रकार

एंजल वन लिमिटेड करित

सदस्यत्व क्रमांक : ए२२५०६

प्राधिकृत अधिकारी

स्टार हाऊसिंग फायनान्स लि.

कंपनी सचिव व अनपालन अधिकारी

सही /-

नाहीद पटेल

दिनांक: १९.१०.२०२४

ठिकाण: ठाणे

ईझी होम फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: ३०२, ३रा मजला, सेव्हॉय चेंबर्स, दत्तात्रय रोड, सांताक्रझ पश्चिम मंबर्द-४०००५४

शाखा कार्यालय: १, तळमजला आदर्श को-ऑप. हौसिंग सोसायटी, कमिशनर बंगला समोर. कल्याण पश्चिम –४२१३०१

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८ (१)

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटसब ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ ॲंतर्गत ईझी होम फायनान्स लिमिटेड (ईएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी खाली नमुद्र केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/ जामिनदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यार सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट रेल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअ खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी ईएचएफएल कडे खाली नमुद केलेली रक्कमें तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

ı	कर्जदार व जामीनदाराचे	.		ताबा दिनांक	
ı	नाव	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	साजा ।पुनाचा	
	कर्ज खाते क्र. एचएल०००१४२१९ कल्याण २ शाखा, श्री. इम्रान जमील शेख श्रीमती निलोफर इम्रान शेख	प्रॉपर्टी बेअस्मि – फ्लॅट ००२, तळमजला, ई विंग, रूपचंद गॅलेक्सी, कशेळी रोड, सव्हें नंबर ३३०/१६, काल्हेर, सिनी एन्क्लेव्ह, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र, भारत – ४२१३०२.	२६/०६/२०२४ ₹ २०,४०,०६४/-	१५/१०/२०२४	
	कर्ज खाते क्र. एचएल०००११८०२ विरार शाखा. श्री. संतोष विजय विचारे सौ. श्रद्धा संतोष विचारे श्री. श्रीरंग विष्णू पिसाळ	प्रॉपर्टी बेअरिंग - फ्लॅट नंबर - ३१०, तिसरा मजला, बिल्डिंग नंबर-ए २, साईधाम कॉम्प्लेक्स, पूर्णा बस स्टॅंड जवळ आणि देवकृषा सोसायटीच्या मागे, एस नंबर १९४, एच नंबर ६, जी.पी. घर क्र. १२०८, गाव - पूर्णा, तालुका - भिवंडी, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०२	२६/०६/२०२४ ₹ १२,३१,९०३/-	१५/१०/२०२४	

#### जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेड

सही/

प्राधिकृत अधिकारी

ईझी होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन : एल६७१९०एमएच२०००पीएलसी३३१८० नोंदणीकत कार्यालयः यनिट क्रमांक ३२३ आणि ३२४, ३रा मजला, इमारत क्र.९, लक्ष्मी प्लाझा, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५३; **दूरध्वनी:** +९१ २२६५६५ ३४५१; ई-मेलः jmdtele@gmail.com, वेबसाईटः www.jmdlimited.co.in

#### टपाल मतदान सूचना व ई-वोटिंग माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८, ११० मधील तरतुदी आणि इतर लागू तरतुर्दीच्या अनुषंगाने आणि त्यांचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि २२ आणि सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४, भारतीय कंपनी सेक्रेटरीजच्या संस्थेने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए ने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सचिवीय मानक-२ द्वारे दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीची सर्वसाधारा परिपत्रके क्र. १४/२०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२० ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ आणि २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि नवीनतम एमसीए परिपत्रक क्रमांक ०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (यापुढे एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संबोधले जाते) आणि कायदे आणि विनियमांच्या इतर कोणत्याही लागू तरतुदी ज्यात कोणतेही वैधानिक फेरफार किंवा त्याच्या प्री-ॲक्टमेंटचा समावेश आहे आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, जॅक्सन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची मंजूरी दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी टपाल मतदान सूचना (सूचना) मध्ये नमूद केलेल्या विविध ठरावांच्या संबंधात केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) टपालाद्वारे मागितली जात आहे.

- कंपनीने ज्यांची नावे सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी (कट-ऑफ तारीख) सदस्यांच्या नोंदणीवर लाभार्थी मालकांच्या यादीत दिसतात अशा भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी टपाल मतदान सचना पाठवली आहे. भागधारकांचे मतदानाचे अधिकार हे कट ऑफ तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. भागधारकांच्या संमती किंवा असहमतीसाठी संप्रेषण केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे केले जाईल. ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनसार नोंदवली गेली आहेत. त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. एकदा ठरावांवर भागधारकांनी मत दिले की, त्याला/ती/त्यांना नंतर ते बदलण्याची परवानर्ग दिली जाणार नाही
- एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने, सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जात आहे, आणि सूचनेची हार्ड कॉपी. टपाल मतदान फॉर्म आणि व्यवसाय प्रतिसाद लिफाफा या टपाल मतदानाच्या भागधारकांन पाठवले गेले नाही
- कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा तिच्या सर्व भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने प्रदान केली आहे
- रिमोट ई-व्होटिंगच्या प्रक्रियेची तपशीलवार प्रक्रिया/सचना ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीक केलेले नाहीत ते भागधारक त्यांचा ईमेल पत्ता कसा नोंदवू शकतात/किंवा त्यांचे मत नोंदवू शकतात टपाल मतदान सचनेच्या नोटस विभागात नमद केल्याप्रमाणे
- रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे बुधवार, ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर अक्षम केले जाईल. मताचा वापर करू रक्तिणाऱ्या भगाधारकांनी या कालावधीत आपले प्रत दिले पाहिने । ते विचारा आहे. असे न केल्यास भागधारकाकदन कोणतेही मत पाप दाले नाही याचा कार्रकोरपणे विचार केला जाईल.
- श्री. संजय कुमार व्यास, कार्यरत कंपनी सचिव, (सदस्यत्व क्र.एसीएस-५५६८९ आणि सी.पी.क्रमांक २१५९८) यांची ई-मतदान प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- टपाल मतदानाचा निकाल व्यवस्थापकीय संचालक किंवा अधिकृत कोणत्याही व्यक्तीद्वारे ई-मतदान संपल्यानंतर २ कामकाजाच्या दिवसांनंतर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला कळविला जाईल. तपासणीसांचा अहवालासह निकाल कंपनीच्या www.jmdlimited.co.in वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला जाईल
- रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित शंका/तक्रारींसाठी, सदस्य श्री. अमित विशाल, डीव्हीपी / कु. पछुवी म्हात्रे वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याशी दर.क्र.०२२ - ४८८६७००० / ०२२ - २४९९७००० संपर्क करू शकतात किंवा ईमेल आयडी वर विनंती पाठवा: evoting@nsdl.co.in किंवा कंपनी सचिवांना imdtele@gmail.com वर पत्र लिह शकता.

जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेडकरित पौलोमी दत्ता

ठिकाण : मुंबई दिनांक : १८ ऑक्टोबर २०२४

-IndiaShelter

कर्ज खाते क्र.

HI 42AHI ONS

एसीएस-४३५५६ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

<mark>ाि. :-</mark> प्लॉट-१५, ६ वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुङगाव, हरियाणा-१२२००२. **शाखा कार्यालय**ः- शांती टॉवर -बी, कार्यालय क्रमांक -२०१, स्टिल्ट पहिला मजला, एसबीआय बैंकेजवळ, मुंबई नाका, नाशिक - ४२२००१, महाराष्ट्र.

ताबाचा प्रकार

(रचनात्मक/ वास्तविक

सांकेतिक ताबा

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my client's 1) MR. HUMZ/ SHAHNAWAZ QURESHI & 2) AAISHA HUMZA QURESHI, hav urchased Flat No. 82, 8th Floor, Jasmin Apartment, Andheri Ne Jasmine Villa Co. Operative Housing Society Ltd., 31 S. V. Road Andheri (West), Mumbai 400058 from 1) CHOWAN MUHAMMET IQBAL MUHAMMED ALI @ MEHMOOD ALI, 2) MR. MOHAMAE YUSUF MEHMUD ALI CHOUHAN, 3) MOHAMMED ARII CHOUHAN S/O. MEHMOOD ALI CHOUHAN, 4) ASRAR AHMAD CHOUHAN S/O. MEHMOOD ALI CHOUHAN (who are the lega heirs of Late MR. MEHMOOD ALI MANGU KHAN CHOUHAN who is expired on 27/10/2010) by virtue of Agreement for sale Date 25/9/2024 vide registration No. 16752/2024. And other legal heirs deceased namely 1) RAZIA BANU NARU D/O. MEHMOOD A CHOUHAN & 2) JAMILA BANO SHABBIR KHAN D/O. MEHMOO ALI CHOUHAN has already release their share in respect of the above said Flat in favour of her brothers mentioned herein above b virtue of Release Deed Dated 25/9/2024 vide Registration No. 16750/2024. And the wife of the deceased namely ZAITUNBEE MEHMOOD ALI CHOWHAN has already expired on 18/6/2012. At the original share certificate has been lost in the years 2017 and the present seller (sons of the deceased) has obtained the duplication hare certificate in their name.

If any person has claim any right, title or objection by way of sale gift, exchange, lien in respect of the said flat same may be sent within 15 days from the publication of the this notice at my office address a A-4, Boleshwari CHS Ltd., Bolinj Naka, Virar (West), Taluka Vas 401303.

ADVOCATE HIGH COUR' A-4,Boleshwari CHS LTUL, Bolai 401303 Virar (West), Taluka Vasai 401303 Place: Mumbai

#### **UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED** RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

सार्वजनिक नोटिस

हे जनतेला कळविण्यात येते की, तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED द्वारे **22.10.2024** रोजी सकाळी 10:00 वाजता खाली दिलेल्या संबंधित केंद्रांवर केला जाईल. लिलाव करण्यात येणारे सोन्याचे दागिने आमच्या विविध ग्राहकांच्या कर्ज खात्यातील आहेत ज्यांनी त्यांची थकबाकी भरली नाही. या कर्जदारांन आमच्या लिलावाच्या नोटिसा रीतसर बजावण्यात आल्या आहेत. लिलाव करण्यात येणारे सोन्याचे दागिने शाखेच्या नावासह खाली नमूद केलेल्या आमच्या विविध ग्राहकांच्या थकीत

Auction Centre Address & Loan Nos: MUMBAI - Chembur (MUB - NO. 2 -A, Ground Floor, Krishnakunj, Chaya Society, Sion Trombay - 400071, Contact No: 7506276337) 2101772, 2104720, 2106048, 2112273. MUMBAI - FORT (MUF - No. 1, Ground Floor, Motichand Devchand Bldg, 271, Shahid Bhagat Singh Marg - 400001, Contact no : 9820690502) 2102879. PUNE - Dholepatil Road (PUN - Shop No. 3 & 4, Balkrishna App. beside Shantaram Dairy, Dholepatil Road - 411001, Contact no :9011014125) 2099774.

(Reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)

# 

## हिंदुजा हौसिंग फायनान्स लिमिटेड

**कॉर्पोरेट कार्यालय:** १६७-१६९ २रा मजला, लिटल माउंट, सईदापेट, चेन्नई-६०००१५. (तिमळनाडू) **शाखा कार्यालय :** दूकान ऋ.७ व ८ पदमविश्व रिजेन्सी, **४था** मजला, जुने मानवता कॅन्सर हॉस्पिटल जवळ, सरोज ट्रॅव्हलच्या मागे, मुंबई नाका नाशिक - ४२२००२. ई-मेलः aucti

ई-लिलाव व विक्री (परिशिष्ट - ४ए) (नियम ८(६)) करिता जाहिर सूचना

सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट एकर, २००२ (यापुढे कायदा) अंतर्गत हिंदुजा हौसिंग फायनान्स लिमिटेड (एचएचएफ) कॉर्पोरेट कार्यालय १६७-१६९ २रा मजला, लिटल माउंट, सईदापेट, चेन्नई-६०००१५. (तिमळनाडू) आणि शाखा कार्यालय : दूकान क्र.७ व ८ पदमविश्व रिजेन्सी, ४था मजला, जुने मानवता कॅन्सर हॉस्पिटल जवळ, सरोज ट्रॅव्हलच्य गगे, मुंबई नाका नाशिक - ४२२००२ यांच्याकडे तारण असलेल्या स्थावर मालमल्तेची विक्री. ज्याअर्थी एचएचएफएलच्या प्राधिकृत अधिकारी (एओ) ने खालील कर्ज खात्यांच्या देय रकमांमध्ये कायद्याच्या कलग् १३(२) अंतर्गत जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने खालील मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतला होता. www.bankeauctions.com या वेबसाइटवर प्रदान केलेल्या ई-लिलाव प्रणालीद्वारे ही विक्री खालील स्वाक्षरीद्वारे केली जाईल.

Sd/- R.M. CHAVA

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार/ कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	स्थावर मालमत्ता/ प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन	सांकेतिक ताबा दिनांक	आरक्षित मूल्य (आरपी)	मालमत्ता निरीक्षणाची तारीख
१.	१. श्री.उमेश भाऊदास भालेराव (कर्जदार) २. श्रीमती नेहा उमेश भालेराव (सह- कर्जदार) कर्ज खाते क्र. एमएच/एनएसके /एनएएसएच/ ए०००००४१४ च एमएच/एनएसके /एनएएसएच/ ए०००००६०७ व सीओ/सीपीती/सीपीओएफ/ ए००००११००	दि.२१.०२.२०२४ रोजी देय रक्कम रू.५०,१४,६३३/- (रूपये पन्नास लाख चौदा	मीटर, (२०१० ची. मीटर पैकी) एस.क्र.९ पैकी, हिस्सा क्र.२ए, एस.क्र.९, हिस्सा क्र.२बी, क्षेत्र सुमारे २४२० चौ.मी., एस.क्र.९, हिस्सा क्र.२सी, क्षेत्र सुमारे १०४० चौ.मी. मौजे/गाव कोळीवली कल्याण (पश्चिम) ता	रू.४९,४०,१७४/- (रूपये एकोणपन्नास लाख चाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर फक्त)	(रूपये सहा लाख बासष्ट हजार चारशे फक्त)	२८ ऑक्टोबर २०२४ ११.०० ते १४.०० इस्टे अंतिम तारीख १९.११.२०२४ सार्य ५.०० वा. ई-लिलावाची तारीख/वेळ २०.११.२०२४ ११.०० ते १३.००

आरटीजीएस/एनईएफटी द्वारे खाते तपशिल पुढीलप्रमाणे :-

ग्राहकाचे नाव	खात्याचे नाव	बँकेचे नाव	खाते क्रमांक	आयएफएससी क्र.
श्री. उमेश भालेराव +१	हिंदुजा हौसिंग फायनान्स लिमिटेड	एचडीएफ सी	एचएचएफ एलटीडीएमएचएनएसके एनएएसएचए४१४	एचडीएफसी०००४९८९

ऑनलाइन ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि नियम:-

- मालमत्तेची विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय केली जात आहे, कारण अशी विक्री कोणत्याही प्रकारच्या वॉरंटी आणि नकसान भरपाईशिवाय आहे. मालमत्तेचे तपशील (उदा. ई-लिलाव विक्री सूचनेमध्ये निर्दिष्ट केलेली व्याप्ती आणि मोजमाप सुरक्षित कर्जदाराच्या सर्वोत्कृष्ट माहितीसाठी सांगण्यात आले आहे आणि प्रतिभृत कर्जदार कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान
- किंवा वगळण्यासाठी जबाबदार राहणार नाही. वास्तविक विद्यमान आणि परिमाणे भिन्न असू शकतात. प्रतिभत कर्जदाराने जारी केलेली ई-लिलाव विक्री सचना ही सामान्य जनतेला त्यांच्या बोली सादर करण्याचे आमंत्रण आहे आणि ती बनत नाही आणि प्रतिभत कर्जदाराच्या वतीने कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेह प्रतिनिधित्व नाही असे मानले जाणार नाही. इच्छुक असलेल्या बोलीदारांना प्रतिभृत कर्जदाराकडे शिर्षक कराराच्या प्रती वापरण्याचा सह्रा दिला जातो आणि बोली सादर करण्यापूर्वी मालमत्तेचे शीर्षक आणि सध्याच स्थिती / मालमत्ता आणि दावे / थकबाकी याबद्दल स्वतःची स्वतंत्र चौकशी / योग्य चौकशी करावी.
- लिलाव/बोली केवळ https://www.bankeauctions.com या वेबसाइटद्वारे किंवा सेवा प्रदाता मे.सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदान केलेल्या ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे केली जाईल, जो ई-लिलाव प्रणालीद्वारे लिलावाच्या संपूर्ण प्रक्रियेची व्यवस्था आणि समन्वय करेल
- बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणाहून ई-लिलावात भाग घेऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची खात्री बोलीदाराने स्वतः केली पाहिजे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, स्वतःची सिस्टीम क्रॅंग, पॉवर फेल इ.साठी सरक्षित कर्जदार/सेवा प्रदात्यांना जबाबदार धरले जाणार नाही.
- ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाइन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा प्रदाता मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्रमांक ६८, तिसरा मजला सेक्टर ४४ गुडगाव हरियाणा -१२२००३ (संपर्क क्रमांक ७२९१९८११२४,२५,२६) यांच्याशी संपर्क साधू शकतात, सपोर्ट ईमेल - Support@bankeauctions.com, श्री. बालाजी मत्रूर. मोबा. ७९७७७०१०८०. ईमेल: mannur.govindarajan@clindia.com
- ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव https://www.bankeauctions.com वर आधीच नोंदवावे आणि त्यांना वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळेल. इच्छुक बोलीदारांना सेवा प्रदात्याकडून प्राप्त झाल्यानंतर लगेचच पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला जातो.
- ई-लिलावात सहभागी होण्यासाठी, इच्छुक बोलीदारांना हिंदुजा हौसिंग फायनान्स लिमिटेड च्या नावे डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इच्छुक बोलीदारांनी आरक्षित किंमतीच्या १०% (वर नमूद केल्याप्रमाणे परत करण्यायोग्य १९-नोव्हेंबर-२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इरठे जमा करणे आवश्यक आहे.
- इच्छुक बोलीदारांनी योग्यरित्या भरलेला बोली फॉर्म (https://www.bankeauctions.com वर उपलब्ध फॉरमॅट) सोबत इरठेकडे पाठवलेला डिमांड ड्राफ्ट एका मोहरबंद पाकिटात प्राधिकृत अधिकारी एचएचएफएल प्रादेशिक कार्यालय - पहिला मजला , डीआयपी बंगला चौक, सेनापती बापट रोडकडे , पुणे महाराष्ट्र - ४९१०१६ आणि शाखा कार्यालय दुकान क्र. ७ आणि ८ पद्मविश्व रीजेन्सी, ४था मजला , जुने मानवता कॅन्सर हॉस्पिटल जवळ, सरोज ट्रॅवलच्या मागे, मुंबई नाका नाशिक ४२२००२ येथे १९-नोव्हेंबर-२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत संबोधित करून सादर करावे. मोहरबंद पाकिटावर ई-लिलाव विक्रीमध्ये भाग घेण्यासाठी बोली - संबंधित कर्ज खाते क्रमांक आणि संबंधित मालमत्तेसाठी ग्राहकांचे नाव (वर नमूद केल्याप्रमाणे) लिहिलेले असावे.
- इरठेसह बोली सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची मुदत संपल्यानंतर, अधिकृत अधिकारी त्याला प्राप्त झालेल्या बिडची तपासणी करेल आणि पात्र बोलीदारांच्या तपशीलांची पुष्टी करेल (ज्यांनी त्यांच्या बोली राखीव किमतीच्या वर आणि त्याहून अधिक उद्धृत केल्या आहेत आणि प्रतिभूत कर्जदाराकडे निर्दिष्ट इरठे भरला आहे) सेवा प्रदाता मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांना ई-लिलाव विक्री सूचनेमध्ये नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेवर ऑनलाइन अंतर्गत-से-बोली/लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी.
- . अर्हताप्राप्त बोलीदारामधील अंतर्गत-से-बोली पात्र बोलीदारांनी उद्धत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. अंतर्गत-से बोली प्रक्रियेदरम्यान, प्रत्येकी १० मिनिटांचा अमर्याद विस्तार असेल, म्हणजे ई-लिलावार्च
- शेवटची वेळ प्रत्येक वेळी १० मिनिटांनी आपोआप वाढवली जाईल जर शेवटच्या विस्तारापासून १० मिनिटांच्या आत बोली लावली गेली. २. एकदा केलेल्या बोली रद्द किंवा मागे घेतल्या जाणार नाहीत. बोलीदाराला दिलेल्या युजर आयडीवरून केलेल्या सर्व बोली एकट्यानेच केल्या आहेत असे मानले जाईल.
- २. ई-लिलावाची कार्यवाही ताबडतोब बंद केल्यावर, सर्वोच्च बोलीदाराने त्याच्याद्वारे उद्धत केलेल्या बोलीच्या अंतिम रकमेची पुष्टी प्राधिकृत अधिकारी, हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड, प्रादेशिक कार्यालय पहिः मजला, डीआयपी बांगला चौक, सेनापती बापट रोड, पुणे महाराष्ट्र- ४११०१६ आणि शाखा कार्यालय दुकान क्रमांक ७ आणि ८ पदाविश्व रीजेन्सी, ४था मजला, जुने मानवता कॅन्सर हॉस्पिटल जवळ, सरोज ट्रॅव्हल मागे, मुंबई नाका नाशिक ४२२००२ महाराष्ट्र कडे ई-मेलद्वारे केली जाईल आणि सेवा प्रदाता ई-लिलाव विक्री प्रक्रियेत यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करेल ४. यशस्वी बोलीदाराने विक्रीच्या त्याच दिवशी बोलीच्या रकमेच्या २५% रक्कम (इरठेसह) त्याच्या बाजूने ठोठावल्या जातील आणि डीडी/पे ऑर्डर/एनईएफटी/आरटीजीएस/चेक द्वारे हिंदुजा हाउसिंग फायनान
- लिमिटेडच्या नावे विक्रीच्या तारखेपासन ३० दिवसांच्या आत बोलीच्या रकमेच्या ७५% शिक्षक ठेवावी. ५. यशस्त्री बोलीदार/लिलाव खरेदीदाराने निर्धारित वेळेत वरील विहित रकमेचा भरणा न केल्यास. विकी रह केली जाईल आणि आधीच भरलेली रकम (इरतेमह) जम केली जाईल आणि मालमत्ता पन्हा विकी केल
- १६. यशस्वी बोलीकर्त्याच्या विनंतीनुसार, अधिकृत अधिकारी त्याच्या पूर्ण विवेकबुद्धीनुसार, बोलीच्या रकमेची शिल्लक जमा करण्यासाठी लेखी स्वरूपात पूढील वेळ देऊ शकतो.
- १७. यशस्वी बोलीदाराने टीडीएस (विक्रीच्या उत्पन्नापैकी) विक्री किमतीच्या १% रक्कम भरावी आणि टीडीएस प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावे आणि विक्री किमतीची संपूर्ण रक्कम जमा करावी (टीडीएसमध् १ % कपात केल्यानंतर ), इरठे समार जित करून पाधिकत अधिकाऱ्याने प्रस्ताव स्वीकारल्यापासन् ३० कामकाजाच्या दिवसांच्या आत किंवा पाधिकत अधिकाऱ्याने योग्य समजल्यापामाणे अशा दतर वादीव मदत् आत. इसारा ठेव जप्त केली जाईल ८. नगरपालिका/पंचायत कर, वीज देय (असल्यास) आणि इतर कोणतेही प्राधिकरण देय (असल्यास) यशस्वी बोलीदाराने विक्री प्रमाणपत्र जारी करण्यापुर्वी भरावे लागतील. मालमत्तेशी संबंधित सर्व वैधानिक देय
- रक्कम विचारात घेऊन बोली लावली जाईल. .५. संपूर्ण खरेदी किंमत/बोलीची रक्कम जमा केल्यानंतर आणि सर्व कर/शूल्क भरण्यासंदर्भात आवश्यक पुरावा सादर केल्यावरच प्राधिकृत अधिकाऱ्याकडून यशस्वी बोलीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल
- ०. वाहतुक, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि इतर अनुषंगिक शुल्कासाठी लागु कायदेशीर शुल्क लिलाव खरेदीदाराने वहन केले पाहिजे ११. प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता ई-लिलाव विक्रीची कार्यवाही पुढे ढकल्/रद्द करू शकतो. अनुसूची केलेली ई-लिलाव विक्री विक्रीच्या नियोजित तारखेपासून ३० दिवसांपूर्वी नंतरच्या तारखेला पुढे ढकल्र
- गेल्यास, ती सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल.
- २. प्राधिकत अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम, बंधनकारक आणि निर्विवाद असतो. २३. सर्व बोलीदार ज्यांनी बोली सादर केले, त्यांनी ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्या आणि समजून घेतल्याचे मानले जाईल आणि ते त्यांना बांधील आहेत.
- २४. अधिक तपशील आणि प्रश्नांसाठी, प्राधिकृत अधिकारी, हिंदुजा हार्जिसँग फायनान्स लिमिटेड बंटी रामरखियानी-९०२९००४७०१, रुषिकेश उभाळे-९८२३२४४४९८, हरीश काची-८६५७६९७०६९, देवीदासघोटेकर ९१५८१३८७९८ यांच्याशी संपर्क साधा
- १५. हे प्रकाशन वरील कर्जदार/तारणकर्ता/जमीनदारांना उल्लेखित तारीख/ ठिकाणी वरील लिलाव विक्री धारण करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(६) नुसार ३० (तीस) दिवसांग सूचना देखील आहे

ठिकाण: ठाणे (मुंबई)

प्राधिकृत अधिका दिनांक: १९ - ऑक्टोबर -२०२४ विशेष सूचना/सावधानः शेवटच्या मिनिटांत/सेकंदात बोली लावणे बोलीदारांनी स्वतःच्या हितासाठी टाळावे. अशा प्रकरणांमध्ये बोलीदाराकडून कोणत्याही हुटी/अपयशासाठी (इंटरनेट बिषाड, पॉवर फेल्युअर इ.) हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड किंवा सेवा प्रदाता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी, बोलीदारांना विनंती केली जाते की त्यांनी सर्व आवश्यक व्यवस्था/पर्याय बसे की बॅक-अप वीज पुरवटा आणि इतर जे काही आवश्यक असेल ते करावे जेणेकरून ते अशा पीरिस्थतीला तोंड देऊ शकतील आणि लिलावात यशस्वीपणे सहभागी होऊ शकतील.

# ador

## ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Read, Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001

राखीव किंमत	इसारा रक्कम		SL N
रू.९,२३,८२०/- (रूपये नऊ लाख तेवीस हजार आठशे वीस फक्त)	रू.९२,३८२/- (रूपये ब्याण्णव हजार तीनशे ब्याऐंशी फक्त)		1. 2.
नता क्र.६६८३/बी/२२, दुस		П	3.

मालमत्तेचे वर्णनः जमीन बेअरिंग फ्लॅट क्र. २०, त्याचे बिल्ट अप क्षेत्र ४२.०० चौ.मी. म्हणजे ४५१.९२ चौ.फूट त्याची ग्रामपंचायत माल सम्राट अपार्टमेंटमध्ये, प्लॉट क्रमांक १५ वर बांधकामित, त्याचे क्षेत्र सुमारे ६९३.०० चौ.मीटर, एस.क्र.५०४/१ए, श्री बालाजी नगर, मौजे - पिंपव हाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा:- पूर्व - रस्ता, पश्चिम - फ्लॅट क्र.८, उत्तर - सीमांत जागा, दक्षिण - फ्लॅट क्र.१९

हिर सूचना - स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या निवम ८(६) अंतर्गत.

ासश्चारटा इत्याजन क्षेत्र होता है. सेक्युरीटाबड़ेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाव्यावल ॲस्टर ऑन्ड एफोसिन्ट ऑफ सिक्शिट इंटरेस्ट ऑक्ट २० कर्नात इंडिया शेल्टर फायनान्स कॉपीरेशन (आयएसएफसी प्रतिभृत कर्जदार) कडे तारण ठेवलेल्या स्थावर मालमतेच्या विक्रीकारिता सूचना, येथे सामान्यतः जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह–कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वार

तिनिधीना सूचना दिली जाते की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता प्रतिभूत कर्जदाराकडे तारण/शुल्क आकारली आहे, ज्याचा ताबा प्राधिकृत अधिका च्याने घेतला आहे, आयएसएफसी (प्रतिभू कर्जदार) ची २**० नोव्हेंबर २०२४** (लिलावाची तारीख) खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या वसुलीकरिता **बसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे 1 आहे जे काही आहे** या तत्वावर विक्री केली जाईल. राखीव किंमत आणि इसारा रकम ठेव खाली नमूद केली आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यासाठी इस्टे रक्कम असलेला मोहरबंद लिफाप फ़सी च्या प्राधिकृत अधिकाऱ्याला **दि.१८.११.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी साय. ५ वा.** पर्यंत शाखा/कॉपोरेट कार्यालयः औरगाबाद शाखा येथे सादर केला जाईल.

मागणी सूचना दिनांक

तारखेपर्यंत रक्कम

₹.9,5८,845/-(रूपये नऊ लाख अडुसष्ट हजार चारशे छपन्न फक्त)

नियम आणि अटी: विहित निविदा/बोली फॉर्म आणि विक्रीच्या अटी व शर्ती **शाखा/कॉर्पोरेट कार्यालय : नाशिक शाखेकडे कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी १०,०० वा. ते सायं.५.** वा. दरम्यान उपलब्ध असतील.

स्थावर मालमनेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विकी केली जाणार नाही

कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/

कायदेशीर वारस / कायदेशीर

अनिता सोलासे

अनिल सोलासे

- वरील मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निवदा वर नमूद केल्याप्रमाणे इसारा रक्कम ठेव सोबत असतील. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ला अनुकूल असलेल इरठे रक्कम, लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना इरठे रक्कम परत केली जाईल. . सर्वोच्च बोली लावणाऱ्याला यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल, जर तो/ती बोली लावण्यासाठी कायदेशीररीत्या पात्र असेल आणि पुढे बोलीची रक्कम राखीव किंमतीपेक्षा कर्म
- नसेल तर. जेव्हा देऊ केलोली किमत अपूरी दिसली तेव्हा सर्वोच्च बोली नाकारणे/स्वीकारणे हे अधिकृत प्राधिकाऱ्याचे विवेकबुद्धी असेल कारण तसे करणे अयोग्य होईल. संभाव्य बोलीदार दि.१६.१९.२०२४ रोजी सकाळी १९.०० वा. ते सायं.५.०० वा. या वेळत आधी भेट घेऊन मालमत्तेची तपासणी करू शकतात.
- यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीने, घोषणेनंतर लगेचच, खरेदीच्या रकमेच्या २५% रक्कम / सर्वोच्च बोली ज्यामध्ये इरटे रक्कम समाविष्ट असेल २४ तासांच्या आर प्राधिकृत अधिकान्याकडे बमा करणे आवश्यक आहे आणि अशा ठेबीमध्ये चुक झाल्यास, मालमत्ता खाजगी कराराद्वारे ताबडतोब नवीन लिलाव /विक्रीसाठी ठेवले जावे. वरीलप्रमाणे प्रारंभिक ठेव ठेवल्यास, खरेदीदाराने देय असलेल्या खरेदीदाराच्या पैशाची शिद्धक रक्तम प्राधिकृत अधिकान्याला मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेप
- १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी अदा केली बाईल. अशा दिवशी किंवा १५ व्या दिवशी रविवार किंवा इतर सुट्टी असल्यास, १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन दिवशी. वर नमुद्द केलेल्या कालावधीत कोणतेही देयके चुकल्यास, खाजगी कराराद्वारे सालमत्ता नव्याने लिलाव /विक्री ठेव जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदार मालमत्तेवरील सर्व दावे गमावतील. प्ताठी ठेवली जाईल. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे इरठे वरील विक्री आयएसएफसी च्या अंतिम मान्यतेच्या अधीन असेल, इच्छुक पक्षांना संबंधित विभाग/कार्यालयांकडून वैधानिक आणि विक्री/मालमत्ता कर, वीज देय आणि सोसायटी देय
- यांसारख्या इतर देयांची पडताळणी/पुष्टी करण्याची विनंती केली जाते. मालमत्तेवरील कोणत्याही देय देयकाची कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही १% टीडीएस, जर असेल तर, सर्वोच्च घोषित बोलीच्या रकमेपेक्षा सर्वाधिक बोली लावणाऱ्याद्वारे देय असेल. सर्वात जास्त बोली लावणाऱ्याने कंपनीच्या पॅनमध्ये देयके जमा कर
- आवश्यक आहे आणि चलनाची प्रत कंपनीला सादर केली जाईल १) विकी या जाहिरातीत आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे
- ...) २२) यशस्वी बोलीदार/खरेदीदार सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि आनुषंगिक खर्च, कायद्यानुसार नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र विसरतील.
- १३) प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा स्थिगत करण्याचा/ पुढे ढकलण्याचा/रद करण्याचा तसेच या विक्रीच्य कोणत्याही अटी व शर्तीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. १४) इच्छुक बोलीदार **श्री. प्रकाश तांदुळकर मोबा. क्र.७४४७४२६६७६** यांच्याशी संपर्क साधू शकतात. कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.००)

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना

श्री. प्रकाश तांदुळकर मोबा. क्र.७४४७४२६६७६

ररोक्त उञ्जेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेत नमूद केल्यानुसार रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह भरावी असे लक्षात आले nहे, असे न केल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिष्ठक देय असेल तर कोणतीही, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल. . इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.करिता. प्राधिकत अधिकारी देनांक: १९.१०.२०२४, ठिकाण: नाशिक

MULTIPRODUCTS

CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: cs.adormultiproducts@gmail.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR HALF YEAR AND QUARTER ENDED SEP 30, 2024

चौ.फु.

दिनांक: १५.१०.२०२४

ठिकाण: मुंबई

		Standalone Consolidated						ted			
		For the Qu	arter Ended	For the Half	Year Ended	Year Ended	For the Qua	rter Ended	For the Hal	Year Ended	Year Ended
SL No	Particulars	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	22.63	103.45	89.19	363.82	515.14	22.63	148.60	89.19	473.93	672.76
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary items#)	(16.62)	(16.84)	(40.92)	(70.17)	(101.21)	(14.28)	(11.30)	(17.93)	(165.85)	(293.07)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax(after										
	Exceptional and/or Extraordinary items#)	(16.62)	(16.84)	(40.92)	(70.17)	(101.21)	(14.28)	(11.30)	(17.93)	(165.85)	89.80
4.	Net Profit / (Loss) for the period after tax(after										
	Exceptional and/or Extraordinary items#)	(16.62)	(949.34)	(40.92)	(1,002.67)	(1,047.96)	(14.28)	(11.30)	(17.93)	(165.85)	(402.02)
5.	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]	(16.62)	(949.34)	(40.92)	(1,002.67)	(1,046.70)	(14.28)	(11.30)	(17.93)	(165.85)	(400.76)
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown										
	in the Audited Balance Sheet of the previous year					(237.74)					618.39
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing										
	and discontinued operations) - Basic:	(0.36)	(20.31)	(0.88)	(21.45)	(22.40)	(0.31)	(0.24)	(0.38)	(3.55)	(8.57)
	Diluted:	(0.36)	(20.31)	(0.88)	(21.45)	(22.40)	(0.31)	(0.24)	(0.38)	(3.55)	(8.57)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the year ended 30 Sep, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia. in and the listed entity www.adormultiproducts.com and the listed entity www.adormultiproducts.com and the listed entity www.adormultiproducts.com are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com are available on the websites of the websites of the stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com are available of the websites of th

The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt ltd. and 52.75% in 1908 E-Ventures Pvt. Ltd.

The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Oct 17 th 2024 Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

> Deep A Lalvani Chairman & Director

For Ador Multi products Ltd.

Place: Mumbai Date: 17-10-2024

# 'Assure shareholders they will get their fair share'

BINA MODI, wife of the late industrialist K K Modi, was reappointed managing director (MD) of Godfrey Phillips India (GPI) with approval from 86.6 per cent shareholders at the annual general meeting (AGM) on September 6. Her son Samir Modi was ousted from the company's board the same day. Bina Modi talks to Bhavini Mishra in an interview in New Delhi about GPI's exit from the retail business, inheritance battle with her son, and legacy of K K Modi. Edited excerpts:

#### The shareholders have backed you as MD of GPI. What is the company's

We are growing everyday, our market share in the domestic business is increasing, our brands are becoming stronger, and our export of unmanufactured tobacco is expanding fast. All of this is being seen by the market in a positive manner and helping unlock value for the shareholders.

#### Some stakeholders are unable to come to terms with you being at loggerheads with your son. Why did things reach this point?

It is not easy as an individual or as a mother to take things the way they have gone. But I do not let any of these come in the way of discharging my responsibilities towards the company



**GG** WE ARE PLANNING TO INCREASE OUR MARKET SHARE FURTHER. WE ARE ENTERING NEW MARKETS, EXPANDING **OUR EXPORT BUSINESS, AND MONETISING** SOME OF OUR VALUABLE ASSETS. ALL OF THIS WILL GO A LONG WAY IN GROWING THE COMPANY FURTHER

and the shareholders. Everything can be resolved, but my husband's legacy is not up for sale. As managing trustee I want to assure all of their fair share.

Now that you have another term of five vears as MD, what is your vision for GPI and Indofil? GPI is at an all-time high in profitability and market capitalisation. Our market share is increasing. Besides,

as regards the people, GPI

has been recognised as a

great place to work for six

vears in a row. This gives me

to grow. We are planning to increase our

business, and monetising some of our

market share. We are entering new

valuable assets. Indofil has a great future and our focus continues to be on crop protection, innovative solutions,

markets, expanding our export

**BINA MODI** MD, Godfrey Phillips

The tobacco and cigarettes business is profitable but most companies want to de-risk their businesses by diversifying revenue streams. Why is GPI doing the reverse? You

biologicals, and design thinking.

decided to exit 24/7. We have tried our hand at various ventures. They have not gone the way we would have liked. We have taken steps to exit those. As of now. we want to focus on our core and expand our footprint in areas where there is scope

confidence that GPI has a lot of potential | for growth. We are entering new markets, increasing the footprint in the leaf export, etc. Recently we did a tieup with Ferroro Rocher, the benefits of which will start coming in the near

> How are the relations with your jointventure partner Phillip Morris? In your speech at the AGM, you talked of more involvement.

Relations with Phillip Morris are based on mutual trust. Since I took reins as MD, ties became stronger, which is evident from the unprecedented growth of Marlboro (a cigarette brand) in India over the past three years. We always had Phillip Morris's support. Participation and support will

# Vedanta set to invest ₹1 trillion in Odisha

Metal and mining major Majhi, on Friday. Vedanta in industrial complex for the commitment to the state's Vedanta Ltd on Friday said it his interaction with CM said would invest ₹1 trillion in different projects in Odisha. The investments will be made for company said the investment a six million tonnes per will be directed towards an annum (mtpa) alumina refinalumina refinery and alumin- ery and a three million tonnes ium plant in the state.

Vedanta Group, met the state powered by renewable energy. Chief Minister Mohan Charan

the company announced the aluminium plant, focused on Anil Agarwal. chairman of producing green aluminium This will create a massive

construction and railways sectors, the company added, Agarwal also said, "Odisha has always played an impor-

downstream industries, as inclusive growth and driving there are more than hundreds of applications of aluminium, tant role in Vedanta's growth.

large-scale industrialisation. This announcement not only which is used in auto, power, reaffirms Vedanta's position as a key partner in Odisha's development, but also strengthens the state's potential to become a global hub for aluminium and industrial innovation."

Place · Mumbai

Date: 18 October, 2024

# **Karnataka likely** to levy 1-2% fee

Move to affect platforms like Swiggy, Zomato, Flipkart, Amazon, Uber

on digital apps

ANEEKA CHATTERJEE

Bengaluru, 18 Octobe

The Karnataka government is planning to levy a fee of 1-2 per cent on aggregator platforms like Swiggy, Flipkart, Zomato, Amazon, Uber, etc., a government source said on Friday, adding that an announcement in this regard could come following a sub-committee meeting next week.

"There is a sub-committee meeting scheduled in the coming week. A decision on this will be taken in that meeting," the source said.

The levy of such a fee is part of the state government's draft notification on Platform-based Gig Workers (Social Security and Welfare) Bill. 2024.

Comments from companies such as Amazon, Flipkart, Urban Company, Swiggy and Uber were not received till the time of going to press.

According to the draft Bill, the state government will establish a fund to be called "The Karnataka Gig Workers Social Security and "Platform-based Gig Workers Welfare Fee" will be charged from aggregators.

The draft Bill says the welfare fee is to be submitted to the state government at the end of each quarter.

A group comprising many top tech startups and unicorns has raised "serious several concerns" over the

proposed Bill. The group has Software and Service told the state government Companies (Nasscom), and that the Bill in its current the Internet and Mobile form would hurt the ease of Association of India (IAMAI). doing business, hamper operations and increase reg- (With inputs from ulatory and compliance bur- Peerzada Abrar)



### **IN CONTEXT**

- The state govt to establish a fund called 'The Karnataka Gig Workers Social Security and Welfare Fund'
- Gig worker fee to be charged from aggregators
- Fee to be submitted to the state govt at the end of each quarter

Welfare Fund". For this a den on the nascent gig and startup economy, according to the source.

> The levy of such a fee is part of the state govt's draft notification on Platform-based Gig Workers (Social Security and Welfare)

made the submission to the state government through various trade bodies such as Confederation Indian

The group

Industry (CII), the National Association of



Our investments reflect our

NAVI MUMBAI ZONAL OFFICE, MDI BUILDING PLOT NO.30, SECTOR-11, BELAPUR C.B.D, NAVIMUMBAI-4000164, TEL-(022)-27564913

#### **TENDER NOTICE**

Bank Of India, a leading public sector bank invites offers in a prescribed format from prospective landlords / bidders for premises of Vasant Vihar Thane & Titwala branches and E-Gallery premises at Kharghar, Sector-7 For details of the advertisements kindly visit tender menu of Bank's website www.bankofindia.co.in and go through the following tender numbers:

2. Vasant Vihar Branch, Thane ---14th, Oct.2024 3.Titwala Branch.

Applicants are requested to submit their tender application on or before the

last date of submission of the tender. Any corrigendum to these tende notices would be published in the same website only

Zonal Manger

#### AngelOne Angel One Limited CIN: L67120MH1996PLC101709

ed & Corporate Office: 6th Floor, Acknuti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093.

Tel: (022) 40003600 | Fax: (022) 4000 3609

Website: www.angelone.in | Email: corpsecrertarial@angelbroking.cor

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Pursuant to Section 110 of the Companies Act. 2013 ("the Act") read with Rule 20 & 22 of the Companie Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and applicable provisions of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other customs considered and Discussion in Requirements, regulations, 2013 (Listing regulations), and other applicable laws and Regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof to the time being in force), "Angel One Limited" ("the Company"), is seeking the approval of the Members of the Company for the business as set out in the Notice of Postal Ballot dated October 18, 2024 through Postal Ballot (including voting by electronic means) ["e-Voting"]. The Notice has been sent to the members/ beneficiaries whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owner on the cut-off date, i.e. Friday, October 11, 2024,

Sr. No.	Type of Resolution	
	To approve re-classification of members of the Promoters/Promoters Group from "Promoter & Promoter Group" category to "Public" category	Ordinary Resolution

n this regard, the members are hereby notified that:

A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial interest owners maintained by the depositories as on Friday, October 11, 2024 (cut-off date) shall be entitled to vote on the resolutions proposed to be passed by Postal Ballot / remote e-voting and any person who is not a member as on that date should treat this Postal Ballot notice for information

The Postal Ballot Notice along with the instructions for e-voting has been dispatched by e-mail the Members on their email addresses registered with the Company / Registrar and Transfe Agents/ NDSL/ CDSL/ Depository Participants), whose names appear in the Register of Member / list of Beneficial Owners as received from NSDL/CDSL. In accordance to the requirements of MCA Circulars, the hard copy of the notice along with the postal ballot form and postage prepais self-addressed business reply envelope to the members will not be sent to the members for this postal ballot and the members are requested to communicate their assent or dissent through

- For the business as set out in the Postal Ballot Notice, the Company is providing e-voting facility to all the members to enable them to cast their vote electronically. The Company has appointe National Securities Depositories Limited (NSDL) for facilitating e-voting facility.
- The remote e-voting period commences on Saturday, October 19, 2024 at 9.00 A.M. (IST) and ends on Sunday, November 17, 2024 at 5.00 P.M. (IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. (IST) on Sunday, November 17, 2024.
- The Company has completed the dispatch of the Notice of Postal Ballot on Friday, October 18
- The Company has appointed Mr. Omkar Dindorkar (COP No. 24580), in his failure Mr. Saurabh Agarwal (COP No.: 20907), from M/s MMJB & Associates LLP Company Secretaries to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot and remote e-voting process in a fair and transparent manner and they have communicated their willingness to be appointed and will b available for the said purpose The results of the Postal Ballot will be announced by the Company on or before Monday, November
- 18, 2024. The results along with the Scrutinizer's Report will be posted on the website of the The Postal Ballot Notice along with the e-voting instructions are also available on the website of
- the Company i.e. www.angelone.in and website of National Securities Depositories Limited (NSDL www.evoting.nsdl.com and at the relevant sections of the websites of the stock exchanges or which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholde and e-voting user manual for Shareholders available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a reques at evoting@nsdl.co.in

For Angel One Limited

Place: Mumbai Date: October 18, 2024 Company Secretary and Compliance Office

## **IndoStar Capital Finance Limited**

Regd Office: Unit No 301-A, 3rd Floor, Silver Utopia, Opposite P & G Plaza, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri East, Mumbai - 400099, India CIN: L65100MH2009PLC268160; Website: www.indostarcapital.com; E: investor.relations@indostarcapital.com; Tel: +91 22 43157000

#### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **OUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2024**

(INR in Lakhs)

, (nar							
		Quarte	Quarter ended		Half Year ended		
Sr.	Particulars	30 September		30 September		31 March	
No.	i ditiodiais	2024	2023	2024	2023	2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Revenue from operations (including other income)	35,207	23,432	66,105	47,424	1,10,712	
2	Profit/(loss) before tax from continuing operations	1,786	964	2,856	4,044	7,026	
3	Profit/(loss) after tax from continuing operations	1,784	964	2,853	4,044	7,022	
4	Profit/(loss) after tax from discontinuing operations	1,384	1,513	2,808	2,326	4,562	
5	Profit/(loss) after tax	3,168	2,477	5,661	6,370	11,584	
6	Total comprehensive Income (Comprising profit/(loss) after tax for the period and other comprehensive income after tax)	3,121	2,482	5,559	6,339	11,552	
7	Paid up equity share capital (Face value of INR 10/- each)	13,608	13,608	13,608	13,608	13,608	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet					3,09,914	
9	Earnings per share (* not annualised)						
	Continuing operations:						
	Basic (Rs.)	*1.31	*0.78	*2.10	*3.05	5.16	
	Diluted (Rs.)	*1.31	*0.78	*2.09	*3.05	5.16	
	Discontinued operations:						
	Basic (Rs.)	*1.02	*1.04	*2.06	*1.63	3.35	
	Diluted (Rs.)	*1.01	*1.04	*2.05	*1.63	3.35	
	Total						
	Basic (INR)	*2.33	*1.82	*4.16	*4.68	8.51	
	Diluted (INR)	*2.32	*1.82	*4.14	*4.68	8.51	

The above is an extract of detailed format of unaudited consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2024, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited standalone financial results and unaudited consolidated financial results are available on the website of the Company at www.indostarcapital.com and on the websites of the BSE Ltd. at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Ltd. at

The key information of the unaudited standalone financial results of the Company are given below

(INR in Lakhs)

		Quarte	r ended	Half Yea	Year ended	
Sr. No.	Particulars	30 September 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023	31 March 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations (including other income)	35,370	24,441	66,430	48,737	1,12,523
2	Profit / (loss) before tax	1,797	1,051	2,876	4,142	7,161
3	Profit / (loss) after tax	1,797	1,051	2,876	4,142	7,161
4	Total comprehensive Income	1,751	1,055	2,781	4,117	7,137
	Total comprehensive income	1,731	1,000	2,701	4,117	7,1

- b. Figures for the previous periods / year have been regrouped, and / or reclassified wherever considered necessary to make them comparable to the current periods / year presentation
- The Board of Directors of the Company in its meeting held on 19 September 2024 had considered and approved, inter-alia, subject to shareholders, regulatory and other approvals, sale of the Company's shareholding in IndoStar Home Finance Private Limited ("IHFPL"), a debtlisted material subsidiary of the Company, to WITKOPEEND B.V. (the "Purchaser") for an aggregate consideration of Rs. 170,595 lakhs in accordance with the terms of the share purchase agreement dated 19 September 2024 among the Company, IHFPL and the Purchaser. The assets and liabilities of IHFPL has been disclosed as "Non-current asset held for sale", "Liabilities for assets held for sale" and discontinued operations in the financial results in accordance with Ind-AS 105 - Non-current Assets Held for Sale and Discontinued Operations

For and on behalf of the Board of Directors of

IndoStar Capital Finance Limited

Karthikevan Srinivasan

Chief Executive Officer & Whole Time Director

औद्योगिक नक्शे पर बुधवार, 23 अक्टूबर | लखनऊ उभरता प्रदेश बढ़ी सुगमता,

> प्रवेश केवल आमंत्रण द्वारा । अधिक जानकारी एवं आमंत्रण के लिए संपर्क करें ज्योति कुमारी 8318101872 | आयुषी सिंह 8887541289

मुख्य प्रायोजक



















business-standard.com













